

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.

मा.क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती

कार्यपत्रिका क्रमांक - १२

सभावृत्तांत

दिनांक - १३/१०/२०१७

वेळ - दुपारी ३.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीची पाक्षिक सभा शुक्रवार दिनांक १३/१०/२०१७ रोजी दुपारी ३.०० वाजता महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली होती. सभेस खालील सन्मा.सदस्य उपस्थित होते.

१. मा.लक्ष्मणशेठ सोपान सस्ते - सभापती
२. मा.कांबळे अंबरनाथ चंद्रकांत
३. मा.फुगे भिमाबाई पोपट
४. मा.बनसोडे राजू विश्वनाथ

या शिवाय मा.उल्हास जगताप - नगरसचिव, हे अधिकारी सभेस उपस्थित होते.

-----

**खालीलप्रमाणे सुचना मांडणेत आली.**

सुचक - मा.भिमाबाई फुगे

अनुमोदक - मा.अंबरनाथ कांबळे

मा.क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीची दिनांक १३/१०/२०१७ ची पाक्षिक सभा सोमवार दिनांक ३०/१०/२०१७ रोजी दुपारी २.४५ वाजेपर्यंत तहकूब करणेत यावी.

सदर सुचना सर्वानुमते मान्य झाली.

-----

**सभापती** - सोमवार दिनांक ३०/१०/२०१७ रोजी दुपारी २.४५ वाजेपर्यंत सभा तहकूब करणेत येत आहे.

( लक्ष्मणशेठ सोपान सस्ते )

सभापती

मा.क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.

मा.क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती

कार्यपत्रिका क्रमांक - १२

सभावृत्तांत

( दिनांक १३/१०/२०१७ ची तहकूब सभा )

दिनांक - ३०/१०/२०१७

वेळ - दुपारी २.४५ वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीची दिनांक १३/१०/२०१७ ची तहकूब सभा सोमवार दिनांक ३०/१०/२०१७ रोजी दुपारी २.४५ वाजता महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली होती. सभेस खालील सन्मा.सदस्य उपस्थित होते.

- |                                |   |        |
|--------------------------------|---|--------|
| १. मा.लक्ष्मणशेठ सोपान सस्ते   | - | सभापती |
| २. मा.कांबळे अंबरनाथ चंद्रकांत |   |        |
| ३. मा.गावडे राजेंद्र तानाजी    |   |        |
| ३. मा.फुगे भिमाबाई पोपट        |   |        |
| ४. मा.बनसोडे राजू विश्वनाथ     |   |        |

या शिवाय मा.लोणकर - सहा.आयुक्त, मा.एम.बी.शेख - उपनगरसचिव तथा कार्यालय अधिक्षक (सभाशाखा), मा.पानसरे - क्रीडा अधिकारी हे अधिकारी सभेस उपस्थित होते.

-----

दिनांक २२/०९/२०१७ रोजी झालेल्या सभेचा (कार्यपत्रिका क्र.११) सभावृत्तांत कायम करणेत आल्याचे मा.सभापती यांनी प्रकट केले.

-----

ठराव क्रमांक - ६३

विषय क्रमांक - ०१

दिनांक - ३०/१०/२०१७

विभाग - क्रीडा

सुचक : मा.अंबरनाथ कांबळे

अनुमोदक : मा.भिमाबाई फुगे

संदर्भ : मा.अति.आयुक्त यांचे पत्र क्र.क्रीडा/७/कावि/२२३/२०१७, दि.१९/०९/२०१७

मा.अति.आयुक्त यांनी शिफारस केलेप्रमाणे -

कु.नुपुर लक्ष्मण मोरे, निगडी, पुणे ४४ हीने ७ वी एशियन योगा स्पोर्ट्स चॅम्पिशीप २०१७ सिंगापूर या स्पर्धेस जाऊन आल्याने तिने याकामी स्पर्धा खर्च योगा फेडरेशन ऑफ इंडिया या संस्थेस र.रु.७०,०००/- स्वतः दिल्याने मनपा नियमानुसार रक्कम रुपये ७०,०००/- च्या ७५% रक्कम रु.५२,५००/- (अक्षरी र.रु.बावन्न हजार पाचशे फक्त) आर्थिक सहाय्य अदा करणेस मान्यता देणेकामी मा.स्थायी समितीकडे शिफारस करणेत येत आहे. सभावृत्तांत कायम होणेची वाट न पाहता ठराव मा.स्थायी समिती सभेकडे पाठविणेत यावा.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

-----

ठराव क्रमांक - ६४

दिनांक - ३०/१०/२०१७

सुचक : मा.भिमाबाई फुगे

संदर्भ : मा.अति.आयुक्त यांचे पत्र क्र.क्रीडा/७/कावि/२२४/२०१७, दि.१९/०९/२०१७

विषय क्रमांक - ०२

विभाग - क्रीडा

अनुमोदक : मा.राजू बनसोडे

मा.अति.आयुक्त यांनी शिफारस केलेप्रमाणे -

सौ.रूपाली गणेश तरवडे, चिंचवड, पुणे ३३ यांनी ७ वी एशियन योगा स्पोर्ट्स चॅम्पिशीप २०१७ सिंगापूर या स्पर्धेस जाऊन आल्याने तिने याकामी स्पर्धा खर्च योगा फेडरेशन ऑफ इंडिया या संस्थेस र.रु.७०,०००/- स्वतः दिल्याने मनपा नियमानुसार रक्कम रुपये ७०,०००/- च्या ७५% रक्कम रु.५२,५००/- (अक्षरी र.रु.बावन्न हजार पाचशे फक्त) आर्थिक सहाय्य अदा करणेस मान्यता देणेकामी मा.स्थायी समितीकडे शिफारस करणेत येत आहे. सभावृतांत कायम होणेची वाट न पाहता ठराव मा.स्थायी समिती सभेकडे पाठविणेत यावा.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

-----

यानंतर मा.सभापती यांनी सभा संपल्याचे जाहिर केले.

( लक्ष्मणशेठ सोपान सस्ते )

सभापती

मा.क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी १८. नगरसचिव कार्यालय

क्रमांक : नस/४/कावि/१२२३/२०१७

दिनांक : ०१/११/२०१७

*M.B. Sheth*

उपनगरसचिव तथा कार्यालय अधीक्षक

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी ४११ ०१८.

प्रत : सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी यांचेकड पुढील योग्य त्या

कार्यवाहीसाठी रवाना.

Z:\e drive\Nagersachiv1\New Folder\Ele 17 sub committee sabhapati.doc